**FINANCIAL EXPRESS** 

# About 70 m homes given piped water connection in 3 yrs: PM

many as 70 million households have been provided piped water facility in the past three years, against 30 million earlier, taking the total number of households in the country with such a facility to 100 million.

Addressing the Har Ghar Jal Utsav in Goa under the Jal Jeevan Mission through a video message, Modi said: "This is a big success of the government's campaign to

**FE BUREAU** 

Mumbai, August 19

SEVERAL PRIVATE SECTOR

banks are expanding their

branch networks, with the num-

ber of branches growing 8.7% to

16,189 for the year ended

March 31, according to data

from S&P Global Market Intelli-

gence. While private banks are

expanding their physical pres-

ence, public sector peers are red-

ucing the number of branches.

branches declined to 59,238 as

of March 31, from 61,031 at the

end of the previous year, data

show.The decline in the number

of branches of PSBs. however.

may be because of mergers, the

Google to roll

high-quality,

search results

**GOOGLE HAS ANNOUNCED** 

that it is working on a slew of

updates to improve the search

results for users. The latest

update aims to cut down on

clickbait and help users find

authentic and high-quality con-

tent from their search results.

The Mountain View-based giant

on Thursday announced that

these changes will roll out in two

content helpful if it seems like it

was designed to attract clicks

rather than inform readers. So

starting next week for English

users globally, we're rolling out a

series of improvements to

Search to make it easier for peo-

ple to find helpful content made

by, and for, people," reads the

content update," Google states

that the update will target con-

tents that have been created

solely to get high ranking, with

no intent to help or inform peo-

ple. The update will ensure that

poor quality contents do not

rank high in Google's Search

results. The company's internal

testing of this update has

already shown positive results.

Read. Office: Samichettipalayam,

Coimbatore - 641047, Tamilnadu

Ph: 0422-4233600/4233614

Fax: 0422-2692170.

Email: investor relations@salzergroup.com&

Calling this as the "helpful

company's blog post.

"We know people don't find

updates in the coming weeks.


content in

New Delhi, August 19

PRIYA PATHAK

out update for

State-owned banks' total



hold (by 2024). This is a great example of 'Sabka Pravas'(everybody's endeavour)."

ng the first Har Ghar Jalcertified state where every household is connected to piped water. He also acknowledged Dadra Nagar Haveli beyond the tag of "open defercation free" (ODF).

After the country was declared ODF a few years ago, the next goal was to achieve the ODF-plus status for villages. This essentially means they should have community toilets, plastic waste management, grey water management and Gobardhan projects. Underlining the water security challenge that the world is facing, Modi said

water scarcity can become a huge obstacle in accomplishing the resolution of turning India into a developed country by 2047.

position for ignoring a key issue like water conservation, the PM said it does not take much effort to form a government, but a lot of hard work goes into building a country. "Those who do not care about the country, are not bothered about spoiling the present or future of the country. Such people can definitely talk big, vision for water," he said.

**Taxpayers get more time to claim foreign tax credit:**The Central Board of Direct Taxes on Friday said taxpayers can claim credit for taxes paid overseas before the end of the assessment year if the income tax return is filed within the stipulated deadline, in a relief to such assessees. Hitherto, taxpayers could claim foreign tax credit (FTC) only if Form- 67, along with necessary documents were filed within the due date for filing the original return. -FE BUREAU



SALE NUTTLE

3<sup>rd</sup> Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400001 **Tel. No.**: (022) 22651128 **Email**: cb6289@canarabank.com

E-Auction Sale Notice for Sale or immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the **Physical possession** of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank (eSyndicate), will be sold on "As is where is", "As is what is" basis on 07.09.2022 for recovery of ₹ 58549775.73 (as on 30.06.2022 plus further interest and charges from 01.07.2022 till the date of realization) due to the ARM II Branch.

Mumbai of Canara Bank (eSyndicate) from M/s. Pramukh Closures Pvt. Ltd., 35-K

Laxmi Industrial Estate, Andheri (W) Mumbai.

| Sr.<br>lo. | December of the Drenerty   |          | Earnest Money<br>Deposit (in ₹)        |
|------------|--|----------|--|
|            | All Two Flats Combined together as one single Flat bearing No. S1 & S2 Admn. 130.58 sq. mts situated           |          | ₹ 4.23 Lakhs                           |
| 1.         | on the 2 <sup>nd</sup> Flr. of Building "B" constructed in the property known as "DEPOIBATA" situated at Borda | ` ,      | (Four Lokh                             |
| ١.         | within the area of Margoa Municipal Council surveyed in the City of Margao under Chalta No. 67 of P. T.        | Thousand | (Four Lakh<br>Twenty Three<br>Thousand |

The Earnest Money Deposit shall be deposited on or before **05.09.2022** upto **5.00 p. m.** Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 05.09.2022 upto 5.00 p. m.

Date of inspection of properties with prior appointment with Authorised Officer as below Date & Time of Inspection 03.09.2022 between 11:00 a. m. to 2:00 p. m. (with prior appointment)

Date up to which documents can be deposited with Bank is 05.09.2022 upto 5:00 p. m. For detailed terms and conditions of the sale, please refer the link "**E-Auction**" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 2265 1128 29 Mob. No. 8828328297) or Mr. Hariom Soni, Manager, (Mob. No. 9454879869) E-mail id: cb6289@canarabank.com during office hours on any working day; of the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochen Building, Building No. 301, Gurgaon, Haryana-122015; Contact Person: - Mr. Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No.+911244302020 / 21 / 22 / 23 /24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com.

**Date**: 20.08.2022 **Authorised Officer,** Place: Mumbai **CANARA BANK** 

SHIVA CEMENT LIMITED

District-Sundargarh Odisha- 770018 Email - investors@shivacement.com NOTICE OF THE 36TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING AND BOOK CLOSURE

CIN: L26942OR1985PLC001557

Regd Office: Shiva Cement Limited, Telighana, PO: Birangatoli, Tehsil-Kutra,

NOTICE is hereby given that 36th Annual General Meeting of Shiva Cement Limited will be held on Monday, the 12th September, 2022 at 12.00 P.M through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/OAVM), in accordance with the applicable provisions of Companies Act, 2013 ("the Act")

and circular issued thereunder ("MCA Circulars") read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the circular issued thereunder ("SEBI Circular") In accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 36th AGM along with the Annual Report 2021-22 as well as login details for e-voting and process for joining the AGM through VC/OAVM is being sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositors. For Members holding shares in physical form and who

have not registered/updated their email addresses with the Company need to submit Form ISR-1 for registration/updation of their email addresses, ISR-2 ( In case you have changed your signature SH-13 for registration of Nomination or ISR-3 in case you do not want to register nomination) Requisite forms are available on website of the Company www.shivacement.com or at www.nichetechpl.com either in hard copy to Niche Technologies Private Limited or by way of e-mail to nichetechpl@nichetechpl.com. Members are requested to follow the process as guided to capture the email address and mobile

number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, the shareholders may write to nichetechpl@nichetechpl.com.

Members may note that the Notice of the 36th AGM and the Annual Report 2021-22 will also be available on the Company's website <u>www.shivacement.com</u>, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM, Members attending the meeting through VC/OVAM will be counted for purpose of reckoning the quorum under Section 103

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast

their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote through remote e-voting. Detailed procedure for remote-voting/e-voting for shareholders holding shares in Dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the Notice of

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Wednesday 7th September, 2022 to Friday 9th September, 2022 (both days inclusive).

By order of the Board of Directors Shiva Cement Limited Place: Sundargarh

Date: 19th August 2022

#### INTEGRA ESSENTIA LIMITED CIN: L74110DL2007PLC396238 Reg Office: 902, 9th Floor, Aggarwal Cyber Plaza-1 Netaji Subhash Place,

Email: csigl2021@gmail.com | 

Website: www.integraessentia.com

NOTICE OF 15th ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of the

members of the Company will be held on Saturday, September 10, 2022 at 11:30 A.M. through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC, OAVM) facility, in compliance with the provisions of the Companies Act. 201: (the 'Act'), General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 followed by General Circular No. 02/2021 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular dated 12 May 2020 and 15 January 2021, to transact the

businesses as set out in the Notice of 15th AGM. Pursuant to the said Circulars, the Company has sent the Notice of 15th AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 on Friday, August 2022 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/depository participant(s). These documents are also available on the Company's website at www.integraessentia.com and on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on NDSL's

Also, in compliance with Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42

(Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated 9 December, 2020, members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e., September 3, 2022, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of 15th AGM through e-voting platform. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 15th AGM.

In this regard, the members are hereby further notified that:

website at www.evoting.nsdl.com.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means in the general meeting is Saturday, September 03, 2022.

The results of e-voting will be placed on the Company's website www.

The remote E-voting period will commence from Wednesday, September 7 2022 at 9:00 A.M. (IST) and will end on Friday, September 9, 2022 at 5:00 P.M.(IST). Remote E-voting shall not be allowed beyond the aforesaid period.

The persons who have acquired shares and have become member of the

Company after the dispatch of notice may obtain the login ID and password

from National Securities Depository Limited (NSDL) on the help desk No. 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send an e-mail at evoting@nsdl.co.in A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only

shall be entitled to avail the facility of remote E-voting as well as voting in the Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may

also attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.

The manner of registration of email addresses of those members whose email addresses are not registered with the Company/RTA/DP is available in the AGM

you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to. evoting@nsdl.co.in.

By order of the Board For Integra Essentia Limited

> Vishesh Gupta Managing Director DIN:00255689

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate DOMBIVALI (WEST) II

Liability in the Loan Accounts. Notices sent to them by Registered Post have beenreturned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the liability and other charges and redeem the pledged securities on or before 22.08.2022 failing which the said securities will be sold by the Bank in public auction at the cost of the borrower at the Bank's premises at 10.00 a.m. on 25.08.2022 or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute discretion of the Bank.

AUGITUN SALE NUTICE

| Sr.<br>No. | Date of Loan | Loan Number  |  |
|------------|--------------|--------------|--|
| 1.         | 10.02.2021   | 164000107330 | Mrs. Meena Sukhlal More Dwarkamai Building No. 1, Room No. 7, Subhash Road Kumbharkhan Pada, Dombivali (West)- 421202. |
| Date       | • 19 08 20   | 22           | Manage   |

Place: Mumbai Canara Bank, Dombivali (West) II NOTE: Amount outstanding should include all liabilities of the party under Gold Loans as well as any other Loan/ Credit Facility

www.bankofbaroda.in



TENDER NOTICE

Bank of Baroda, Baroda Corporate Centre, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 invites response for Request for Proposal for "Selection of Tele calling Agency for Collection of Dues."

website: www.bankofbaroda.in

Details of RFP are available under "Tender Section" on Bank's

Addendum/Corrigendum including modification in the RFP document, if any, shall be notified on the Bank's website www.bankofbaroda.in only. Bidder should refer the same before final submission of the RFP.

Last date for submission of above RFP is 13.09.2022 by 3:00 PM.

Place: Mumbai Date: 20.08.2022 Head - Receivables Management Dept Retail Assets, MSME and Agri Loans



Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala,

Off Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 099.

Tel No.: +91-22-4018 9999 Fax No.: +91-22-4018 9986

**Glenmark Pharmaceuticals Limited** Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road Mahalaxmi, Mumbai - 400 026.

Email: complianceofficer@glenmarkpharma.com Website: www.glenmarkpharma.com CIN: L24299MH1977PLC019982 **NOTICE TO SHAREHOLDERS** For transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)

(As per Section 124(6) of the Companies Act, 2013) In terms of the requirement of Section 124(6) of the Companies Act, 2013

read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit Transfer and Refund) Rules 2016 ("the Rules"), the Company is required to transfer the shares in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Account established by the Central Government. The Company has sent individual communication to the concerned

shareholders who have not encashed the dividend for the financial year 2014-15 and all subsequent dividends declared and paid by the Company which are liable to be transferred to IEPF as per the said Rules.

A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years and whose share are therefore liable for transfer to the IEPF Account, is displayed on the website of the Company http://www. glenmarkpharma.com/investors/shareholders-corner

Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent on or before 21st October, 2022, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder on or before 21st October, 2022, the Company

would be transferring said shares to IEPF Account without further notice in

accordance with the requirement of said rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF, for which details are available at www.iepf.gov.in. For any information/clarifications on this matter concerned shareholders may write to the Company at complianceofficer@glenmarkpharma.com or contact the Company's the Registrar & Share Transfer Agent of the Company i.e. M/s. KFin Technologies Limited (Formerly known as M/s. KFin Technologies Private

Limited) at following address: Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, Toll Free No.: 1800-3454-001, Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com.

For Glenmark Pharmaceuticals Limited **Harish Kuber** 

Date: August 18, 2022

**Company Secretary & Compliance Officer** 

Kaya Limited CIN: L85190MH2003PLC139763

Registered Office: 23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai 400093. Tel no.: 022-66195000, Fax No.: 022-66195050 Website: www.kaya.in | Email: investorrelations@kayaindla.net

NOTICE OF POSTAL BALLOT

otice is hereby given, in accordance with Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 "Rules") read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 tated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 3/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated December 8 2021 and the general circular No. 3/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs EBVHO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBVHO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 date: January 15, 2021 ("SEBI Circulars"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretaria Standards 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions, for seeking approval of the Members of Kaya Limited (the "Company") by way of Resolutions for the following Business set out hereunder through Postal Ballot by remote e-voting process

To approve amendments to the Kaya Employee Stock Option Plan, 2021 To approve grant of employee stock options to eligible employees of the Company's subsidiaries under

the amended Kaya Employee Stock Option Plan 2021

terms of the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent in electronic form only to the members of the Company whose names appear in the Register of Members / list of beneficiary owners as received rom National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and whose mail IDs are registered with the Company / Depositories / RTA as on August 12, 2022, being the cut-off date. person who is not a member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information

n accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the members for this Postal Ballot. The The Postal Ballot Notice inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on

the Company's website www.kaya.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of NSDL at www.nsdl.co.in.

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-

attested scanned copy of Aadhar Card) by email to investorrelations@kayaindia.net In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit

beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investorrelations@kayaindia.net. If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode. Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user id and

password for e-voting by providing above mentioned documents.

In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies,

Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting

Manner of casting vote through e-voting: Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Postal Ballot Notice through e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be

rovided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Postal Ballot Notice. The details are also made available on the website of the Company Members are requested to note that the voting on the businesses specified in the Postal Ballot Notice will commence at 9.00 a.m. (IST) on Thursday, August 18, 2022 and will end at 5.00 p.m. (IST) on Friday,

September 16, 2022. The e-voting module will be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it

All the members of the Company as on the cut-off date (including those members who may have not received

To understand the process of e-voting, members are requested to go through the notes to the Postal Ballot Notice. For any grievance or query, Members may write to the Company Secretary at the registered email id

nvestoreelaions@kayaindia.net or can reach out NSDL on evoting@nsdl.co.in, contact at 1800-222-990 or

Ms. Sarita Mote, Ässistant Manager - 022-24994890 email id: <u>SaritaM@nsdl.co.in</u> or Soni Singh, Assistant

communicated to the Stock Exchanges, Depositories and Share Transfer Agent.

Nitika Dalmia Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer Date: August 18, 2022

#### **FE BUREAU** New Delhi, August 19 first set of Union territories to achieve the feat. The PM also PRIME MINISTER NARENsaid 1,00,000 villages in dif-**DRA** Modi on Friday said as ferent states have gone

The PM hailed Goa for bei-

In a veiled jibe at the Op-

but can never work with a big

Liquidation) forming part of the Liquidation Estate formed by the liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order dated 22nd Dec. 2021 The sale is on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS". The Auction sale will be done through the E-Auction platform (with unlimited extension of s mins): https://ncltauction.auctiontiger.net

| las       | last date to apply 01st Sept 2022 till 5 PM   |                               |                                |                  |                      |  |  |  |  |
|-----------|---|-------------------------------|--------------------------------|------------------|----------------------|--|--|--|--|
| Lot<br>No | t<br>Description of Asset   | Location                      | Reserve<br>Price<br>(Rs. Lacs) | EMD<br>(Rs.lacs) | Increme<br>(Rs. lacs |  |  |  |  |
| Lot<br>1  | Residential Villa<br>having built up area<br>510.96 Sq. Mtrs & Plot<br>admeasuring approx.<br>2030 Sq. Mtrs | Aamby Valley,<br>Gat No. 115, | 450.00                         | 45.00            | 5.00                 |  |  |  |  |

Interested applicants may refer to the detailed E-Auction process document uploaded on the website of the liquidator http://headwayip.com and also on the E-Auction website https://ncltauction.auctiontiger.net; Email: cirpshirt@gmail.com, anuj19603@yahoo.co.in

Date: 20th August 2022 Place: Mumbai IBBI/IPA-001/IP-P00311/2017-18/10575

### HEADS UP VENTURES LIMITED

(Formerly Known As The Mandhana Retail Ventures Limited) CIN: L52390MH2011PLC213349

Corporate Office: 209, Peninsula Centre, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai - 400012

Notice is hereby given that the 11th Annual General Meeting ("AGM") of Heads UP Ventures Limited (Formerly The Mandhana Retail Ventures Limited) ("the Company") will be held on Thursday, 15th September, 2022 at 02:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM, in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), General Circulars No.14/2020 dated 8th April, 2020, No.17/2020 dated 13th April, 2020, No.20/2020 dated 5th May, 2020, No. 02/2021 dated 13th January, 2021, No. 19/2021 dated 13th December, 2021 and No.02/2022 dated 5" May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to a "MCA Circulars") and Circulars No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May, 2020 No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") (collectively referred as "Applicable Circulars"), without the physical presence of the members at the

venue. The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company. In compliance with the applicable Circulars, the Notice of the 11" AGM ('Notice') and the Annual Report of the Company including financial statements for the financial year 2021-22 along with Board's Report Auditor's Report and other documents required to be attached thereto, have been sent on 19th August 2022 through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant(s). The requirements of sending physical copies of the Notice of AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide the Applicable

Circulars.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), Secretarial Standard No. 2 on General Meetings and the Applicable Circulars, the Company is providing facility of remote e-voting/e-voting to its Members to cast their votes electronically in respect of the business to be transacted at the AGM as set forth in the notice of the AGM, provided by the LIIPL for facilitating voting

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 8th September, 2022, may cast their vote electronically. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 8th September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

The remote e-voting period commences on Monday, the 12th September, 2022 (9:00 A.M. IST) and ends on Wednesday, the 14th September, 2022 (5:00 P.M. IST). The remote e-voting module shall not be allowed beyond 5:00 P.M. on Wednesday, the 14th September, 2022. The remote e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice. A facility of joining the AGM through VC/OAVM is available through LIIPL e-voting portal at https://instameet.linkintime.co.in. Members are requested to refer to the AGM Notice for details and procedure for login during the AGM.

Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. In case a person has become the Member of the Company after the dispatch of Notice but on or before the cut-off date i.e. the 8th September, 2022, he/she may obtain login id and password by sending a request at Company's e-mail ID at cs@tmrvl.com mentioning demat account number/ folio number, PAN, name and registered address. Such Members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of the AGM. The facility of e-voting shall be made available at the AGM and members attending the AGM, who have not already cast their vote, may cast their vote electronically on business(es) set forth in Notice. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s)

Members holding shares in physical form who have not registered/updated their e-mail addresses with the Company or with LIPL, may obtain aforesaid notice of AGM, Annual Report and login details for joining AGM, by sending a scan copy of a signed request letter mentioning name, folio number,

The name, designation, address, email id and phone number of the person responsible to address the grievances connected with the facility for voting by electronic means are as follows:

Mr. Rajiv Ranjan, Associate Vice President, Link Intime India Pvt. Ltd. (Unit: Heads UP Ventures Ltd.) C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, contact no.022-49186000/ 49186270 e-mail ID: enotices@linkintime.co.in.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Nitin R. Joshi, Practicing Company Secretary (Membership No. FCS 1884), as Scrutinizer to scrutinize the entire voting procedure in a fair and transparent manner.

for HEADS UP VENTURES LIMITED

MANAGING DIRECTOR DIN: 06934972

SANGEETA MANDHANA

Mumbai

19<sup>™</sup> August, 2022

Place: Coimbatore

financialexp.epa

Website: www.salzergroup.com NOTICE TO THE SHAREHOLDERS (Transfer of shares to Investor Education and Protection Fund) NOTICE is hereby given to the Shareholders of Salzer Electronics Limited (herein after referred to "the Company") that pursuant to Section 124(6) of the Companies Act 2013 read with Investor Education and Protection Fund Authority

(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,

2016 and Amendment Rules, 2017 ("Rules")

all Shares in respect of which dividend has not

been claimed for seven consecutive years from

2014-2015 will be transferred by the Company in the name of the Investor Education and Protection Fund ("IEPF"). The Company has couriered individual notice to the shareholders concerned advising them to claim the Dividend expeditiously. The details of the shareholders and the shares due for transfer are available on the Company's web site

www.salzergroup.net. In case no valid claim is received for the Dividend on or before August 31, 2022, the equity shares in respect of such Unclaimed Dividend will be transferred to IEPF in accordance with Rules on or before September 30, 2022. In the event of the shareholders not claiming the

Dividend and the related shares are transferred to IEPF, the Shareholders are still entitled to claim the shares from IEPF by making an on-line application in Form IEPF-5 to the IEPF Authority. The procedure and the Form are available at www.iepf.gov.in. By Order of the Board For Salzer Electronics Limited

S.BASKARASUBRAMANIAN DIRECTOR (CORPORATE AFFAIRS) Date: 19.08.2022 & COMPANY SECRETARY DIN: 00003152 & FCS: 4605

banks adding branches report said. Private banks continue to improve their branch numbers despite expectations that digitisation will do away with physical presence, the report said. HDFC Bank and Axis Bank have accounted for the bulk of that growth, with former's branches expanding to 6,342 from 5,608,

Besides digital push, pvt

while Axis Bank's branches increasing to 4,758 from 4,594. Singapore-headquartered DBS Group, which acquired Lakshmi Vilas Bank, plans to expand to smaller cities, currently dominated by PSBs. Kotak Mahindra Bank had earlier said it was seeking to grow its digital footprint,

but will also offer access to

branches.

### Sale of Assets – Shirt Company (India) Pvt. Ltd. (In Liquidation) E-Auction under the Insolvency & Bankruptcy Code, 2016

The following Assets and Properties owned by Shirt Company (India) Pvt. Ltd. (in

E-Auction date: 02nd Sept 2022 (2:00 PM to 3:00 PM),

| las        | last date to apply 01st Sept 2022 till 5 PM   |                              |                                |                  |                         |  |  |  |  |
|------------|---|------------------------------|--------------------------------|------------------|-------------------------|--|--|--|--|
| Lot<br>No. | Description of Asset  | Location                     | Reserve<br>Price<br>(Rs. Lacs) | EMD<br>(Rs.lacs) | Increment<br>(Rs. lacs) |  |  |  |  |
| Lot<br>1   | Residential Villa<br>having built up area<br>510.96 Sq. Mtrs & Plot<br>admeasuring approx.<br>2030 Sq. Mtrs | Aamby Valley,<br>Gat No. 115 | 450.00                         | 45.00            | 5.00                    |  |  |  |  |

.ddress for correspondence: Headway Resolution and Insolvency Service Pvt. Ltd., 708, Raheja Centre, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra Contact: 022-66107433 / 30 for details. Anuj Bajpai – Liquidator

Registered Office: Plot No. E-132, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Dist. Palghar - 401506 Tel. No:- +91-22-43539790 • Email:- cs@tmrvl.com • Website: www.mrvlindia.com

NOTICE

NOTICE OF THE 11™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

The Notice of the AGM and the Annual Report of the Company are also available on the website of the Company at www.mrvlindia.com, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of Link Intime India Private Limited ("LIIPL"), the Registrar and Transfer Agent of the Company (agency for providing the Remote e-Voting facility and voting at the AGM) i.e. https://instavote.linkintime.co.in Instructions for remote e-voting and e-voting during the AGM:

through electronic means, as the authorized agency.

complete address, scanned copy of self- attested PAN Card and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAAR) in support of the address of the Members registered with the Company, by sending an email at cs@tmrvl.com and /or sending a letter to Link Intime India Private Limited, (Unit: Heads UP Ventures Ltd): C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai -400 083. Members holding shares in demat form, can update their email address with their respective

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, the 9th September, 2022 to Thursday, the 15th September, 2022 (both days inclusive) for the purpose of

The results shall be declared not later than forty-eight working hours from conclusion of the AGM by posting the same on the website of the Company at www.mrvlindia.com, website of LIIPL on https://instavote.linkintime.co.in and by filing with the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited. By the Order of the Board of Directors

Date: August 20, 2022

Place: New Delhi

(Formerly Integra Garments and Textiles Limited)

of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members will remain closed from Sunday, September 4, 2022 to Saturday, September 10, 2022 (both days inclusive). Pursuant to provisions of section 108 of the Act and rule 20 of the Companies

M/s. Kumar G & Co., Practicing Company Secretaries (COP: 7579) has been appointed as a Scrutinizer to conduct e-voting process. integraessentia.com within 48 hours from the conclusion of the AGM and will be communicated to the stock exchanges, where the shares of the company

Place: Mumbai

The Company has appointed Mr. Sitansh Magia, Practicing Company Secretary (Membership No.: A15169), as Scrutiniser to the Postal Ballot process. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to all its members. The manner of registering and

Manager at + 91 22 24994559 email id: SoniS@nsdl.co.in The results of the voting by Postal Ballot (along with Scrutiniser's report) will be announced by the Chairman

available to the members through email after successfully registering their email addresses in the manner

the Postal Ballot Notice due to non-registration of their email addresses with the Company / RTA / Depositories) shall be entitled to vote in relation to the proposes businesses in accordance with the process specified in the Postal Ballot Notice. Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to the members: August 17, 2022.

or the Company Secretary of the Company on or before September 20, 2022 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company www.kaya.in besides being

# निर्देशांकांत नफावसुलीने एक टक्क्याची घसरण

'निफ्टी'ची दोन वर्षांतील सर्वात दीर्घ विजय-मालिका खंडित

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही सत्रांतील तेजीनंतर गुंतवणुकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने, शुक्रवारी भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक - सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी एक टक्क्याची घसरण झाली, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे बाजारातील घसरण सत्रादरम्यान वाढतच गेली. परिणामी निफ्टीच्या गत दोन वर्षांतील सर्वाधिक काळ म्हणजे सलग आठ सत्रे सुरू राहिलेल्या विजय मालिकेलाही खंड पडला.

गेल्या काही दिवसांत दिसून आलेल्या उत्साहाप्रमाणे शुक्रवारच्या सत्राचीही प्रमुख निर्देशांकानी सकारात्मक सुरुवात केली होती. मात्र दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६५१.८५ अंश म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून ५९,६४६.१५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८२३.४३ अंश गमावत ५९,४७४.५७ अंशांचा तळ पाहिला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९८.०५



'एफआयआय'कडून १,७०६ कोटींची विक्री

ऑगस्ट महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) मांडवली बाजारात पुन्हाँ सक्रिय झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी २२,००० कोटीहन अधिक मूल्याचे समभाग खरेदी केले. मात्र गुरुवारच्या सत्रात समेभाग खरेदीपेक्षा त्यांच्याकडून झालेल्या विक्रीचे मुल्य अधिक राहिले. त्यांनी १,७०६ कोटी रुपये मल्याचे समभाग विकले. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ४,२०० कोटी स्पर्ये मूल्यांच्या समभागांची विक्री केली.

अंशांची (१.१० टक्के) घसरण झाली आणि तो १७,७५८.४५ पातळीवर स्थिरावला.

भांडवली बाजाराला पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अमेरिकी मध्यवर्ती बँक - फेडरल रिझर्व्ह आणि देशांतर्गत पातळीवर रिझर्व्ह बँकेकडन होणाऱ्या व्याजदरवाढीची चिंता सतावत आहे. अमेरिकेत नोकऱ्यांच्या ताज्या आकडेवारीने अनपेक्षितरीत्या चांगली वाढ दर्शविल्याने महागाईवर नियंत्रणासाठी फेडरल रिझर्व्हला व्याजदरात आणखी वाढ करण्यासाठी वाव मिळवन दिला आहे, असे गुंतवणूकदार जगताचे मत बनले

स्थानिक बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सुरू असलेली समभाग खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत रुपया गेल्या काही सत्रांत गृंतवणुकदारांना आश्चर्यचिकत केले आहे. परिणामी गेल्या काही सत्रांत तेजी अनुभवलेल्या समभागांमध्ये गुंतवणुकदारांनी शुक्रवारी विक्री करून नफा पदरात पडुन घेण्यात धन्यता मानली, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन

प्रमख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक.

फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, स्टेट बँक, मारुती, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांत सर्वाधिक घसरण झाली.

# बँक खासगीकरणावरील टिपणावरून रिझर्व्ह बँकेचा खुलासा

### लेखकाचे वैयक्तिक मत असल्याचा दावा

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या धडाक्यात खासगीकरण न करता, हळुवार दृष्टिकोन स्वीकारला जावा, असा युक्तिवाद करणारा रिझर्व्ह बँकेच्या मासिक पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यास लेख वजा टिपणाचे राजकीय आघाडीवर पडसाद उमटल्यानंतर, त्यावर मध्यवर्ती बँकेला शुक्रवारी खुलासा करावा लागला. कर्मचारी-लेखकाचे ते वैयक्तिक मत असून, मध्यवर्ती बँकेचा तो दृष्टिकोन आणि भूमिका नसल्याचे तिने म्हटले आहे.

सुपरिणाम दिसून येण्यासाठी सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा धडाका आवरता घ्यायला हवा, असे

सूचित करणारा 'सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण : एक पर्यायी दृष्टिकोन' या शीर्षकाचा लेख ऑगस्ट २०२२ च्या रिझर्क बँक पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. स्नेहल हेरवाडकर, सोनाली गोयल आणि रिशुका बन्सल या रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक आणि धोरण संशोधन विभागाच्या बँकिंग संशोधन विभागात करण्यात आला, असेही त्यात म्हटले. कार्यरत अधिकाऱ्यांनी यांनी हा लेख

या लेखाचा हवाला देत, काँग्रेस पक्षाने केंद्राला टीकेचे लक्ष्य केले. प्रत्येक गोष्टीच्या खासगीकरणासाठी आसुसलेल्या सरकारवर शरसंधान साधले गेले आहे, अशा आशयाचे टवीट काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी शुक्रवारी केले.

संयुक्तपणे लिहिला आहे.

त्यावर स्पष्टीकरण देताना, 'लेखात व्यक्त केलेली मते लेखकांची असून, ती रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. असे लेखातच स्पष्टपणे म्हटले गेले आहे.'असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणाला विरोधाची रिझर्व्ह बँकेची भिमका आहे, असे काही प्रसारमाध्यमांकडून सांगितले गेल्यानंतर हा खुलासा जारी

सरकारी मालकीच्या बँकांच्या खासगीकरणाच्या साधक आणि बाधक घटकांचे संबंधित लेखांत विश्लेषण करण्यात आले आहे आणि बँकांच्या धडक खासगीकरणामुळे भारतासारख्या उदयोन्मख अर्थव्यवस्थेला अधिक गंभीर आव्हानांना कसे सामोरे जावे लागू शकते, याकडे त्याने लक्ष वेधले आहे.

कंपन्यांकडून १० टक्के वेतनवाढ शक्य

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०२२-२३ मध्ये कंपन्यांकडन कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. एकीकडे कंपन्यांच्या नफ्यात उत्तरोत्तर वाढ होत असून दुसरीकडे कंपन्यांना कर्मचारी गळतीच्या ( ॲट्शिन ) वाढत्या समस्येने ग्रासले असल्याचे जागतिक सल्लागार, दलाली पेढी असलेल्या विलिस टॉवर्स वॉटसनच्या 'सॅलरी बजेट प्लॅनिंग' या अहवालात नमुद केले


चालु आर्थिक वर्षात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी १० टक्के वाढीचा विचार करत आहेत. गेल्या वर्षी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९.५ टक्के वाढ देऊ केली होती. अहवालानुसार, ५८ टक्क्यांहुन अधिक कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात, गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक पगारवाढ देण्यासाठी तरतूद सरू केली.

# स्टेट बँकेचे थकीत कर्ज खाते 'आदित्य बिर्ला एआरसी'कडे हस्तांतरित

पीटीआय, नवी दिल्ली

**सार्वजनिक क्षेत्रातील** सर्वात मोठ्या स्टेट बँकेने केएसके महानदी पॉवरचे वसुली थकलेले कर्ज खाते आदित्य बिर्ला मालमत्ता पुनर्रचना कंपनीकडे (एआरसी) शुक्रवारी हस्तांतरित केले. स्टेट बँकेने यातून थकीत कर्जाच्या तुलनेत जवळपास ५८ टक्क्यांची तूट सोसून १,६२२ कोटी रुपये मिळविले आहेत.

एप्रिल २०२२ आकडेवारीनुसार, स्टेट बँकेचे केएसके महानदी पॉवरकडे ३,८१५.०४ कोटी रुपयांचे थकीत



यासाठी १५ इरादा पत्रे प्राप्त झाली

कर्ज होते. स्टेट बँकेने खुल्या विक्रीच्या माध्यमातून १,५४४.०८ कोटी रुपयांच्या राखीव किमतीवर १०० टक्के रोख आधारावर २० एप्रिल २०२२ रोजी ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली होती. स्टेट बँकेला

होती. मात्र मेअखेरीस झालेल्या ई -आदित्य बिर्ला लिलावात एआरसीकडून १,५४४.०८ कोटी रुपयांची केवळ एकच बोली येऊ शकली.

लिलावात कोणतीही प्रतिस्पर्धी बोली न आल्याने चर्चेच्या फेरीनंतर अखेर १,६२२ रुपयांना कर्ज मालमत्तेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. केएसके महानदी पॉवरचे थकीत कर्ज प्रकरण जन २०१९ मध्ये नादारी आणि दिवाळखोरी संहिता प्रक्रियेतून निवाड्यासाठी दाखल केले गेले

#### निविदा आमंत्रित करण्याप्रती सूचना भारतीय स्टेट बँक खरेदी ६७५० शाखा व्यवस्थापित कॅपेक्स एटीएम स्थापनेसाठी २०.०८.२०२२ दिनांकित आरएफपी क्र. SBI/ACV/२०२२-२३/००३ अंतर्गत पात्र बोलीदारांकडून बोली मागवत आहे. बोली सादर करण्यसाठी इच्छुक बोलीदारांनी https://bank.sbi वरील 'प्रोक्युरमेंट न्यूज' येथे भेट द्यावी. आरएफपी डाऊनलोड करण्याचा कालावधी: २०.०८.२०२२, ११:०० वाजता बोली लावण्याची अंतिम तिथी आणि वेळ: २३.०९.२०२२, ०३:०० वाजेपर्यंत स्वाक्षरी/ स्थानः मुंबई उप महाव्यवस्थापक दिनांक: २०.०८.२०२२ (अंमलबजावणी व रोल आउट)

OSBI

एनीटाईम चॅनेल्स, कॉर्पोरेट सेंटर.

३ रा मजला, वर्ल्ड ट्रेंड सेंटर आर्केड, कफ परेड, मुंबई - ४००००५

| विरिष्ठ निवासी डॉक्टर्सच्या<br>पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू       |   |          |        |         |                |            |              |  |  |
|--|---|----------|--------|---------|----------------|------------|--------------|--|--|
| भारतरत्न   | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई- |          |        |         |                |            |              |  |  |
| 80005  | ९७. वरिष्ठ निवासी डॉक्टर्सच्या  | पदासार्ठ | े ०२.  | 09.7    | <b>०२२</b> रोज | जी वॉक इन  | इंटरव्ह्यूचे |  |  |
| आयोजन  | करण्यात आले आहे. कागदपत्रां   | ंची पडत  | गळणी र | न. ०९   | .३० वा         | . पासून स. | 99.30        |  |  |
|  | यान करण्यात येईल. वॉक इन इ  |          |        |         |                |            |              |  |  |
| अ.क्र.   | विभाग   | यूआर     | एससी   | एसटी    | ओबीसी          | ईडब्ल्यूएस | एकूण         |  |  |
| १  | ऑप्थॉल्मॉलॉजी पद  | -        | -      | -       | -              | १          | १            |  |  |
|  | २४.०९.२०२२ पासून खुले<br>होईल   |          |        |         |                |            |              |  |  |
| २  | २ जनरल सर्जरी १ - १   |          |        |         |                |            |              |  |  |
| अधिक   | तपशिलासाठी कृपया  | आमच्य    | ा सं   | केतस्थव | ठावर           | लॉग इन     | कराः:        |  |  |
| www.cr.indianrailway.gov.in → News & Recruitment → Recruitment |   |          |        |         |                |            |              |  |  |
| → <b>Notification</b> → Engagement of Senior Resident.         |   |          |        |         |                |            |              |  |  |

f centralrailwayindia 👂 📂 🎯 Central\_Railway 🖽 🖽

#### फॉर्म नं. आयएनसी-२५ए प्रादेशिक संचालक, निगम कामकाज मंत्रालय, वेस्टर्न रिजन यांच्या समोर

कंपन्या (विधिसंस्थापन) नियम, २०१४ च्या नियम ४१ यासह वाचलेल्या कलम १४, कंपन्या अधिनियम, २०१३च्या प्रकरणात;

याखालील सुचीबद्ध केल्यानुसार पब्लिक लिमिटेडचे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतरणाच्या प्रकरणात, सर्व कंपन्यांचे नोंदणीकृत कार्यालय – ११०१, विराज टॉवर्स, अंधेरी-कुर्ला रोडचे जंक्शन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (पू), मुंबई-४०० ०९३ ( यापुढे "अर्जदार कंपन्या" म्हणून संदर्भित); आम जनतेस याद्वारा सुचना देण्यात येते की अर्जदार कंपन्या पूर्वोक्त नियमांसह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम १४ अंतर्गत केंद्र सरकारकडे (प्रादेशिक संचालकांकडे अधिकार दिलेले आहेत) अर्ज करण्यास इच्छुक आहेत आणि अर्जदार कंपन्यांना सदर रूपांतरण सुकर होण्याकरिता ३० जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्य ज्यादा सर्वसाधारण सभेमध्ये ("ईओजीएम") मंजूर केलेल्या विशेष ठरावाच्या अनुसार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरण करण्यास इच्छुक आहेत. अर्जदार कंपनीच्या प्रस्तावित बदल/दर्जा यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या हितास बाधा झाल्यास ती ११०१, विराज टॉवर्स, अंधेरी-कुर्ला रोडचे जंक्शन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (प्), मुंबई-४०० ०९३ येथील अर्जदार कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात एका प्रतीसमवेत या सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत संबंधित प्रादेशिक संचालक (एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मिरन ड्राईव्ह, मुंबई-४००००२) यांना त्याच्या/तिच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाची कारणे दर्शवृर रापथपत्राद्वारा पृष्ट्यर्थ त्याचे/तिचे आक्षेप पाठव राकेल किंवा पोचवणी होईल अरा। बेताने किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठव राकेल

| अनु. क्र. | अर्जदार कंपन्यांची नावे                      | इंओजीएमची तारीख | स्वाक्षरीकर्ता - संचालक                  | स्वाक्षर   |
|-----------|--|-----------------|--|------------|
| १         | डीबीएल सर्दापूर बडनावार टोलवेज लिमिटेड       | ३०.०७.२०२२      | निखिल परीक (डिआयएन : ०७०८३०१५)           | स्वाक्षरी/ |
| २         | डीबीएल सिवानी सुतानगंज टोलवेज लिमिटेड        | ३०.०७.२०२२      | निखिल परीक (डिआयएन : ०७०८३०१५)           | स्वाक्षरी/ |
| 3         | डीबीएल मुंडी सनावाड टोलवेज लिमिटेड           | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी/ |
| 8         | डीबीएल सितामाऊ सुवासारा टोलवेज लिमिटेड       | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी/ |
| 4         | डीबीएल उचेरा नागोड टोलवेज लिमिटेड            | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरीः |
| ξ         | डीबीएल जावोरा सैलाना टोलवेज लिमिटेड          | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरीः |
| 9         | डीबीएल बंखलाफाटा दोगावा टोलवेज लिमिटेड       | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी/ |
| ۷         | डीबीएल अशोकनगर विदिशा टोलवेज लिमिटेड         | ३०.०७.२०२२      | निखिल परीक (डिआयएन : ०७०८३०१५)           | स्वाक्षरी  |
| 9         | डीबीएल तिकमगड नौवगाव टोलवेज लिमिटेड          | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी  |
| १०        | डीबीएल हाता दर्गावोन टोलवेज लिमिटेड          | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी  |
| ११        | डीबीएल पटण रेहली टोलवेज लिमिटेड              | ३०.०७.२०२२      | निखिल परीक (डिआयएन : ०७०८३०१५)           | स्वाक्षरी  |
| १२        | डीबीएल नाडियाड मोदासा टोलवेज लिमिटेड         | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी  |
| १३        | डीबीएल बेतूल सार्नी टोलवेज लिमिटेड           | ३०.०७.२०२२      | निखिल परीक (डिआयएन : ०७०८३०१५)           | स्वाक्षरी  |
| १४        | डीबीएल मुंदार्गी हरापानाहल्ली टोलवेज लिमिटेड | ३०.०७.२०२२      | शाम सुंदर मालानी (डिआयएन : ०३१८२६०९)     | स्वाक्षरी  |
| १५        | डीबीएल हस्सन परियापाटणा टोलवेज लिमिटेड       | ३०.०७.२०२२      | शाम सुंदर मालानी (डिआयएन : ०३१८२६०९)     | स्वाक्षरी  |
| १६        | डीबीएल हिरेकेरूर रानीबेन्नूर टोलवेज लिमिटेड  | ३०.०७.२०२२      | शाम सुंदर मालानी (डिआयएन : ०३१८२६०९)     | स्वाक्षरी  |
| १७        | डीबीएल लखनौ सुल्तानपूर हायवेज लिमिटेड        | ३०.०७.२०२२      | शाम सुंदर मालानी (डिआयएन : ०३१८२६०९)     | स्वाक्षरी  |
| १८        | डीबीएल कलमथ झराफ हायवेज लिमिटेड              | ३०.०७.२०२२      | प्रविण कुमार ओस्तवाल (डिआयएन : ०३२२३१८४) | स्वाक्षरी  |
| १९        | डीबीएल तुळजापूर औसा हायवेज लिमिटेड           | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी  |
| २०        | जालना देवी टोलवेज लिमिटेड                    | ३०.०७.२०२२      | पियूष शितलचंद जैन (डिआयएन : ०७९५४६८८)    | स्वाक्षरी  |

# हिंदुस्थान झिंकच्या विक्री प्रक्रियेसाठी पाच 'मर्चंट बँकर'ची निवड

नवी दिल्ली: हिंदुस्थान झिंकमधील केंद्र सरकारची उर्वरित भागभांडवली हिस्सेदारी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मर्चंट बॅकर म्हणून आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स यांच्या निवडीवर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. तर एचडीएफसी बँक आणि आयआयएफएल सिक्युरिटीज या कंपन्या या प्रक्रियेत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करतील.

हिंदुस्थान झिंकमधील केंद्र सरकारच्या २९.५४

टक्के हिस्सा विक्री प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी सहा मर्चंट बॅंकरनी उत्सुकता दर्शविली होती. त्यांच्याकडून १२ ऑगस्टला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात 'दीपम'ने हिस्सा विक्री प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी जुलैच्या सुरुवातीस मर्चंट बँकरकडून निविदा मागवल्या होत्या. मर्चंट बँकर या हिस्साविक्रीसाठी नियामकांकडून मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करण्यासह, बाजार स्थितीचा अभ्यास करून हिस्साविक्रीची योग्य वेळ, नेमक्या विक्री किमतीबाबत गुंतवणूकदारांकडून अभिप्राय मिळवत असतात.


## ॲड-शॉप ई-रिटेलची हक्कभाग विक्री

मुंबई: पशुखाद्य आणि सेंद्रिय खतांच्या उत्पादन व वितरणातील ॲड-शॉप ई-रिटेल लिमिटेड कंपनीने बुधवारपासून ४८.९० कोटी रुपयांची निधी उभारणी प्रस्तावित असलेल्या हक्कभागांची विक्री (राइट्स इश्यू) खुली केली. यातून उभारलेल्या निधींचा वापर कंपनीच्या विस्तार योजनांसाठी, नवनवीन प्रदेशांमध्ये वितरण जाळे विस्तारण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून केला जाईल. प्रति समभाग ५४ रुपयांच्या किमतीत (म्हणजे विद्यमान बाजारभावाच्या तुलनेत ३५ टक्के सवलतीसह) या हक्कभागांसाठी कंपनीच्या विद्यमान भागधारकांना अर्ज करता येईल. फिनशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडकडून व्यवस्थापित ही हक्कभाग विक्री ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहील.

### विश्वेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी सुनील रुकारी

पुणे : विश्वेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी २०२२-२३ साठी सुनील रुकारी यांची तर बँकेच्या उपाध्यक्षपदी अजय डोईजड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनील रुकारी हे प्रगतिशील शेतकरी असून ते विविध सामाजिक संस्थांशी संलग्न आहेत. अजय डोईजड हे कोल्हापूरमधील बांधकाम व्यावसायिक आहेत. बँकेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून बँकेचे व्यवसायवाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, बुडीत कर्जाचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी सर्वांकडून सहकार्य मिळावे, असे रुकारी यांनी आवाहन केले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे उपस्थित होते.

epaper loksatta om



राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (एनजीएमए) (संस्कृती मंत्रालय), भारत सरकार जयपूर हाऊस, नवी दिल्ली-११०००३

प्रतिनियुक्ती तत्त्वावर नेमणूक करण्यासाठी

राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालय, नवी दिल्ली या संस्थेत आणि तिच्या मुंबई आणि बंगळुरू येथील दोन शाखांमध्ये पुढील पदे प्रतिनियुक्तीच्या तत्त्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:- (१) जनसंपर्क अधिकाऱ्यांची दोन पदे, (२) वरिष्ठ विभागीय लेखनिक (युडीसी) यांची चार पदे, (३) संचालकांचे व्यक्तिगत साहाय्यक (पीए) हे एक पद, (४) लघू लेखकाची दोन पदे - प्रतिनियुक्ती तत्त्वावर (यासाठी अल्पम्दतीचा करार समाविष्ट आहे) तसेच (५) साहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी आणि (६) क्युरेटर (पुनर्स्थापन-रिस्टोरेशन) यांचे प्रत्येकी एक पद संयुक्त पद्धतीने [म्हणजे प्रतिनियुक्ती (अल्प मुदतीचा करार- समाविष्ट) अधिक पदोन्नती यासह भरावयाची आहेत. निवड केलेल्या उमेदवारांची बदली एनजीएमएच्या नवी दिल्ली मुंबई आणि बंगलोर येथे किंवा आवश्यकतेनुसार भविष्यातील कामांच्य आवश्यकतेनुसार उघडण्यात येणाऱ्या अन्य कोणत्याही नवीन शाखेत होऊ शकेल. यासाठीचे अर्ज दोन प्रतींमध्ये आणि विहित नमुन्यात कोऱ्या कागदावर टंकलिखित करून पाठवावेत. त्यासोबत शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता आणि अनुभव इ.र्च तपशीलवार माहितीचे पत्रक (सीव्ही) जोडावे. अर्ज ही जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज यामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या मुदतीत आणि योग्य त्या विहित मार्गाने पाठवावा. अधिक तपिशलासाठी संस्कृती मंत्रालयाची वेबसाइट www.indiaculture.nic.in येथे आणि एनजीएमएची वेबसाइट www.ngmaindia.gov.in येथे भेट द्यावी.

(डॉ. ज्योती टोकस) उपसंचालक (एॲण्डएफ) आय/सी आणि कार्यालय प्रमुख सीबीसी-०९११०/१२/०००३/२२२३

glenmark ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : बी/२, महालक्ष्मी चेंबर्स, २२, भुलाभाई देसाई रोड,

महालक्ष्मी, मुंबई-४०० ०२६. कॉर्पोरेट कार्यालय: ग्लेनमार्क हाऊस, बी.डी.सावंत मार्ग, चकाला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, अंधेरी (पू), मुंबई-४०० ०९९. टेलि नं. : +९१-२२-४०१८ ९९९९ फॅक्स नं. : +९१-२२-४०१८ ९९८६ ईमेल : complianceofficer@glenmarkpharma.com संकेतस्थळ : www.glenmarkpharma.com सीआयएन : एल२४२९९एमएच१९७७पीएलसी०१९९८२ समभागधारकांना सूचना

समभागांचे गुंतवणूक प्रशिक्षण आणि संरक्षण निधी (आयएपीएफ)मध्ये हस्तांतरण करण्यासाठी (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) अनुसार)

गुंतवणुक प्रशिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (अकाऊंटिंग ऑडीट ट्रान्स्फर ॲण्ड रिफंड) नियमावली, २०१६ (नियमावली) सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) च्या आवश्यकतेनुसार कंपनीने समभागांचे ज्यांच्या लाभांशाचे सात सलग वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान केलेले नाही किंवा दावा करण्यात आले नाही, त्याचे केंद्र सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरण करणे गरजेचे आहे.

कंपनीने संबंधित समभागधारक ज्यांनी आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी लाभांश घेतलेला नाही आणि त्यानंतर कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेले आणि प्रदान करण्यात आलेले सर्व लाभांश नमृद नियमांच्या अनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, त्यांच्याशी वैयक्तिक

अशा समभागधारकांची ज्यांनी सलग सात वर्षांसाठी त्यांचा लाभांश घेतलेला नाही आणि म्हणून आयईपीएफ खात्यामध्ये समभाग हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत, त्यांची यादी कंपनीचे संकेतस्थळावर http://www.glenmarkpharma.com/investors/shareholderes-corner प्रसिद्ध करण्यात आली आहे

समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की, नमूद पत्रव्यवहारामध्ये नमूद करण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंट यांच्याकडे २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत किंवा त्यापूर्वी समभाग आणि दावा न करण्यात आलेल्या रकमेचा दावा करण्यासाठी पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे. सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, समभागधारकांद्वारे २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत किंवा त्यापूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनी, नमूद नियमांच्या आवश्यकतांच्या अनुषंगाने अधिक सूचना न देता आयईपीएफ खात्यामध्ये नमुद समभाग

कृपया नोंद घेण्यात यावी की, नमृद नियमांनुसार आयईपीएफकडे दावा न करण्यात आलेल्या लाभांशाची रक्कम आणि समभाग हस्तांतरित करण्यात आल्यानंतर कंपनीकडे त्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही, असे हस्तांतरण झाल्यानंतर समभागधारकांना आयईपीएफकडून लाभांशासह हस्तांतरित समभागांचा दावा आयईपीएफकडन करता येईल, ज्याचा तपशील www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

सदर प्रकरणाच्या अधिक माहिती/स्पष्टीकरणासाठी संबंधित समभागधारक कंपनीशी complianceofficer@glenmarkpharma.com वर ई-मेल करू शकतात किंवा कंपनीचे निबंधक आणि कंपनीचे शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच मे. केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड (पूर्वी मे. केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात असलेले) यांच्याशी खालील पत्यावर संपर्क करता येईल : सेलेनियम, टॉवर बी, प्लॉंट क्र. ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद, ५०००३२, टोल फ्री क्र : १८०० ३४५४ ००१, ई-मेल einward.ris@kfintech.com संकेतस्थळ : www.kfintech.com.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता ठिकाण : मुंबई हरीश कुबेर दिनांक : ऑगस्ट १८, २०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एडळवीस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन के. लि. 🙀 Edelweiss सीआयएन : यू६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ नोंदणीकृत कार्यालय : एडलवीस हाऊस, सीएसटी रोडलगत, कलिना, मुंबई-४०० ०९८ +99 २२ ४०८८ ६०९० / ६६२० ३१४९ परिशिष्ट II-ए आणि IV-ए

(नियम ९(१)च्या परंतुकासोबत वाचावयाचे नियम ८(६)चे परंतुक आणि नियम ६(२)चे परंतुक पाहा स्थावर आणि जंगम मालमत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, २००२च्या नियम ९(१)च्या परंतुकासोबत वाचावयाचे नियम ८(६)चे परंतुक आणि नियम ६(२)च्या परंतुकासोबत वाचावयाच्या दी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००१ नुसार स्थावर व जंगम मत्तांच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना.

सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जदाराला व हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, **अंकुर** ड्रग्ज ॲण्ड फार्मा लिमिटेड (परिसमापनातील) (''कर्जदार'') आणि श्रीमती अनुपमा पूर्णंदू जैन् श्री. वैभव पूर्णंदू जैन व चि. आकांक्षा जैन, दिवंगत श्री. पूर्णंदू शेखरमल जैन (''हमीदारें'') यांचे **कायदेशीर वारस असलेले,** यांच्याकडून प्रतिभूत धनकोंना देय असलेल्य रु. १३३१,६७,५३,६२०.०३ (रुपये एक हजार तीनशे एकतीस कोटी सदुसष्ट लाख त्रैपन्न हजार **सहारो वीस आणि पैसे तीन फक्त)** व त्यावरील पुढील व्याज, वादखर्च आणि व्यय अशा एकूण रकमेच्या वसुलीसाठी, येथील निम्नवर्णित (''प्रतिभूत मत्ता'') आणि बँका व वित्तीय संस्था म्हणजेच एडलवीस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, ईएआरसी ट्रस्ट एससी-३०, ३५, १३४ आणि २३३ (''ईएआरसी'') यांचे विश्वस्त या नात्याने कार्यरत, कॅनरा बॅंक, इंडिया एसएमई ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लिमिटेड, पंजाब नॅशनल बॅक, युनियन बॅक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बॅक, बर्कलेज बॅक पीएलसी, पंजाब ॲण्ड सिंध बॅक, शामराव विठ्ठल को-ऑप. बॅक लिमिटेड, जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड व स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट बँक ऑफ इंडिया (''प्रतिभूत धनको'') यांच्य कन्सॉर्टिअमच्या नावे गहाण ठेवलेल्या व भारित असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी (बड्डी येथील प्रतिभूत मत्ता) व १७ डिसेंबर २०२१ रोजी (दमण येथील प्रतिभूत मत्ता) ईएआरसीच्या (ईएआरसी आणि प्रतिभृत धनकोंचे कन्सॉर्टिअम यांच्या वतीने कार्यरत) प्राधिकुर अधिकाऱ्यांनी ज्यांचा वास्तविक ताबा घेतला आहे त्या ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' तत्त्वावर **७ सप्टेंबर २०२२** रोजी **दुपारी ०१.०० वाजता** ई लिलाव समाप्तीच्या वेळी बोली लावण्यात आल्यास प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित मुदतवाढींसह ईः ऑक्शन एजन्सी मेसर्स ई-प्रोकरमेन्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर) यांच्यामार्फत त्यांच्य वेबसाइटवर/ पोर्टलवर https://edelweissarc.auctiontiger.net मध्ये ई-लिलाव स्वरूपात

**बड्डी, हिमाचल प्रदेश** येथील **प्रतिभृत मत्तांचे** वर्णन राखीव किंमत आणि इसारा रक्कम ठेव पुढीलप्रमाणे

प्रतिभूत मत्तेचे वर्णन

लॉट क्र.

|   |  |   | किंमत  | रक्कम ठेव             |
|---|--|---|--|-----------------------|
|   | तालुका नालाग्<br>येथे स्थित २१'<br>(२-२), ८७७<br>(२-०), ९०७<br>३४० (१-८),<br>(३-१२) आणि<br>अविभाज्य भाग्<br>वरील लॉट-I<br>फॅक्टरीच्या ज्<br>यंत्रसामग्री, फां<br>(स्कोडा ल | मान्ना, परगणा धरमपूर, पोस्ट ऑफिस- बड्डी, ाड, जिल्हा- सोलन, हिमाचल प्रदेश-१७३ २०५ १७३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या, खसरा क्र. ८७६ (०-१३), ९०५ (०-१५), ९०६ (२-११), ९०६/१ (०-०५), ३३९ (१-१३), ३५१ (०-१८), ३३८, १००२/३४१ (२-०), १००३/३४१ (०-११), ३४२ ा ८७५ (३-०) धारण करणाऱ्या जिमनीचे सर्व ग त्यावरील सर्व इमारती आणि रचनांसह. अंतर्गत अधिक तपशीलवार वर्णन केल्याप्रमाणे ामिनीवर पडलेली असलेली सर्व संयंत्र व र्नेचर आणि फिक्स्चर्स आणि अन्य जंगम मत्ता रॉरा- एचपी-२८१३-००५०, ईचर टेम्पो- ५२३, टाटा एस- एचपी १२सी १९३१, हिरो | ५१,८६,७०,०००/-<br>₹.<br>५,३६,३५,०००/-                                | रु.                   |
| <u>लॉ</u> ट-111   | होण्डा- एच<br>एचपी १२ ए ५५   | पी १२ बी ५५६२ आणि महिन्द्र पिकअप<br>१४० असलेल्या परिसमापकांचे कार्यालय, उच्च<br>ईद्वारा जप्त केलेल्या वाहनांव्यतिरिक्त).  |  | ₹.                    |
| (MC-III   | (ગંદ મ. 1 બા   | ण 11 एकत  | ५७,२३,०५,०००/-   |                       |
| दमण येर्थ   | गेल प्रतिभूत म   | त्तांचे वर्णन, राखीव किंमत आणि इसारा  | रक्कम ठेव पुढीलप्र   | माणे आहे :            |
|   | प्रा   | तेभूत मत्तांचे सविस्तर वर्णन  | राखीव<br>किंमत   | इसारा रक्कम<br>ठेव    |
| दमण, जि<br>करणाऱ्या<br>४ असले<br>बांधकामां<br>६ मीटर रं<br>(उक्त प्री<br>बायोकेमच | नल्हा दमण येथ्<br>२५०० चौरस<br>त्या जिमनीचे<br>सह <b>सीमाबद्धत</b><br>हेद रस्ता, <b>पूर्वेल</b><br>माइसेसमध्ये पडू<br>च्या मालकीच्या,                                      | ॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गाव दाभेल, तात्<br>भील भूमापन क्र. १६८/३ आणि १६८/४ ६<br>भीटर किंवा आसपास क्षेत्रफळाच्या, भूखंड क्र.<br>सर्व अविभाज्य भाग त्यावरील सर्व इमारती ३<br>१ <b>पुढीलप्रमाणे: उत्तरेला:</b> भूखंड क्र. ५, <b>दक्षिणे</b><br>१:६ मीटर रुंद रस्ता, <b>पश्चिमेला:</b> प्लॉट क्र. ५<br>न असलेल्या आणि त्रयस्थ पक्षाच्या म्हणजेच क<br>विवक्षित परिमाणातील कच्चा माल/ सेमी-फिर्गिसलेल्या जंगम बाबींव्यतिरिक्त.)  | ग्रारण <b>६,४९,४०,०००</b><br>३ व<br>भाणि<br><b>ला</b> :<br>≀.<br>मला | रु.<br>/- ६४,९४,०००/- |
|   |  | ई-लिलावाचे वेळापत्रक  | 0  |                       |
| साइटची  |  | २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० ते   | •  |                       |
|   | । पडताळणी  | २६ ऑगस्ट २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ दर<br>वाजल्यापासून सायं. ५ वाजेपर्यंत.   |  |                       |
| बोली क  | ागदपत्र खरेदी  | २९ ऑगस्ट २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ दर<br>वाजल्यापासून सायं. ५ वाजेपर्यंत.   | म्यान सर्व कामांच्या   | दिवशी सकाळी ११        |

इसारा रक्कम ठेव ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत. **बोली कागदपत्र सादरीकरणाची शेवटची तारीख** ६ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत. ई-लिलाव विक्री प्रारंभ ७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता. ई-लिलाव विक्रीच्या सविस्तर अटी व शर्तींसाठी कृपया ईएआरसीच्या वेबसाइटवर दिलेली लिंब म्हणजेच www.edelweissarc.in/Propertysale पाहा.

दिनांक : २० ऑगस्ट २०२२

स्थळ : मुंबई

स्वाक्षरी/ प्राधिकृत अधिकारी फोन नंबर : ०७५०६६४२५३१

## नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई, बोरिवली सत्र विभाग, दिंडोशी, मुंबई.

जन. अ. कु. वैद्य मार्ग, गोरेगाव (पू.), मुंबई-४०००९७. दुरध्वनी क्र. २८४९४०२८/२८४९४०३०

email: ctcivilcourtdinsc@indianjudiciary.gov.in

नोंदणीकृत/परवानाधारक सेवापुरवठादारांकडून खालील सेवा वार्षिक करार तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने पुरविण्याकरिता दि. २६.०८.२०२२ सायंकाळी ५.३० पर्यंत उपरोल्लेखित पत्त्यावर पोहोचतील अशा मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

कार्यालयीन शर्तीनुसार कंत्राटदाराने त्याच्या स्वतःच्या फोटोकॉपी मशीनवर कार्यालयाची व न्यायालयाची कागदपत्रे अनुक्रमे A-4 (75 GSM), A-3 (75 GSM) आणि या कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार इतर प्रकारच्या छायांकित प्रती काढणे, तसेच त्यासाठी येणारा फोटोकॉपी मशीनचा देखभाल खर्च, छायांकित प्रतींसाठी लागणारे कागद आणि वीज देयके इत्यादींचा खर्च हा स्वत: कंत्राटदाराने भागविणे

जाहिरात districts.ecourts.gov.in / mumbai-citycivil-court bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर प्रसारित केली आहे.

सर्व मोहोरबंद निविदा पाकिटे अतिरिक्त प्रबंधक (दिवाणी), नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई बोरिवली विभाग, दिंडोशी, मुंबई, जन. अ. कु. वैद्य मार्ग, गोरेगाव (पू.), मुंबई यांच्या नावे दि. २६.०८.२०२२ सायंकाळी ५.३० पर्यंत व त्यापूर्वी पाठविण्यात यावीत.

दिनांक: २०.०८.२०२२

हुकुमावरून अतिरिक्त प्रबंधक (दिवाणी) नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई, बोरिवली विभाग, दिंडोशी, मुंबई.

डीजीआयपीआर-२०२२-२३/५/२४७१

# नाटक सिनेमा वाद्यवृंद





पं. श्री. रुपक कुलकर्णी यांचे बासरी वादन

तबला साथ : पं. श्री. हिंडोल मजुमदार

शनिवार दि. २० ऑगस्ट २०२२, रात्री ०८.१५ वा. प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरीवली (प.) सभासदांनी वर्ष २०२२-२३ च्या सभासद पत्रिका अवश्य आणाव्या यासह तीन कार्यक्रमांची वार्षिक पत्रिका रु.७५०/- ला उपलब्ध दैनिक प्रवेशिका रु. ३००/- (कार्यक्रमाआधी लघुनाट्यगृहाबाहेर उपलब्ध

तिकीटासाठी संपर्क: 7304904981/9167496393

